

लातूर समाचार

Email-dainiklatursamachar@gmail.com

संस्थापक : स्व.शंकर माधव जडे (स्वातंत्र्य सैनिक)

कार्यकारी संपादक : शिवाजी दयानंद जडे

विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन : राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे/प्रतिनिधी : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री रॅट्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण झाले. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते. यावेळी कृषी

विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी आयुक्त सूरज मांडरे, राज्यपाल यांचे उप सचिव राममूर्ती आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, राज्यात काही शेतकरी नैसर्गिक व सेंद्रिय शेती करून स्वतःच नवनवीन शोध लावत आहेत. एकप्रकारे ते शास्त्रज्ञांचे काम करीत आहेत. त्यांचा शोध इतरांना मार्गदर्शक आहे. अति प्रमाणात रसायने फवारल्याने रोपांचे नुकसान होते. नैसर्गिक



घटकांपासून तयार केलेले द्रव्य अग्रीअख व निमाखाचा आलटून- पालटून फवारणी केल्यास शेतामध्ये कधीही निमॅटोडची समस्या राहणार नाही.

राज्यपाल देवव्रत यांनी शेतीविषयी आपले अनुभव कथन करून पिकांचे संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीविषयी माहिती दिली.

यावेळी आयुक्त श्री.मांडरे यांनी 'पी एम किसान सन्मान निधी' योजनेसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ व्या हप्त्यापोटी १ हजार ८०८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या

निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रुपये २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी एकूण ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत ३६ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या हस्ते जिल्ह्यातील नैसर्गिक शेती करणाऱ्या मंगेश भास्कर, दत्तात्रय निगडे, रामदास लांडगे, अनिल पायगुडे व लहू फाले या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतील अनुभव सांगितले.

मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी राजेंद्र शिंदे यांना श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी : मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी राजेंद्र शिंदे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचारी यांनीही दिवंगत शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी राजेंद्र शिंदे यांचे बुधवारी (दि.१९) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी शिंदे, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचारी आदींनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत, या कठीण प्रसंगी संपूर्ण सचिवालय शिंदे कुटुंबाच्या पाठिशी असल्याची भावना व्यक्त केली.

भारताला हवे ते देऊ, रशियाकडून Su-57 स्टेल्थ फायटर जेटबाबत भारताला मोठी ऑफर

नवी दिल्ली/वृत्तसंस्था : रशिया आणि भारत या दोन देशांमधील संबंध हे फार जुने आणि घट्ट असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीच्या (fifth-generation) Su-57 स्टेल्थ फायटर जेटचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याबाबत ऑफर दिली आहे. तसेच रशिया भारताच्या फायटर एअरक्राफ्ट अवश्यकेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे,असेही एका रशियन अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दुबई एअर शो २०२५ च्या पार्श्वभूमीवर

बोलताना, रशियाच्या सरकारी मालकीचे डिफेन्स कॉन्लोमेरेट रोस्टेक (Rostec) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्गेय चेमेझोव्ह (Sergey Chemezov) म्हणाले की, देशाचे भारताबरोबर मजबूत संबंध आहेत. तसेच रशियाची संरक्षण गरजांसाठी भारताला पाठिंबा देण्याची तयारी आहे असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

भारत आणि रशिया हे अनेक वर्षांपासून भागीदार आहेत. जेव्हा भारतावर निर्बंध लादले गेले होते तेव्हा देखील आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा

केला होता. आजही आम्ही तोच मागील काळातील दृष्टीकोन ठेवतो, आणि भारताला गरज असलेली सर्व लष्करी उपकरणे पुरवतो आणि आमच्यातील विकसित होत असलेल्या सहकार्यामध्ये आम्ही परस्पर हितांची काळजी घेतो, असे सर्गेई चेमेझोव्ह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

भारताकडून अतिरिक्त S-400 सिस्टीम किंवा Su-57 यांच्याबद्दल कोणतेही अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असा रोस्टेकचे सीईओ म्हणाले, भारताबरोबर

आमचे संबंध मजबूत आहेत आणि भारताला जे काही हवे असेल, त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे रशियामध्ये असताना हे विधान आले आहे. रशियामध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेय लावरोव्ह यांची भेट घेतली आणि एससीओ (SCO) हेड ऑफ गव्हर्नमेंट शिखर परिषदेत सहभाग घेतला. Su-57 हे एक ट्विन-इंजिन, फिफ्थ जनरेशन स्टेल्थ मल्टिरोल लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या एफ-३५ स्टेल्थ फायटर

प्रत्येकाने आपले नेते व पदाधिकारी सांभाळावेत; अमित राहांची एकनाथ शिंदे यांना सूचना

मुंबई/प्रतिनिधी : भाजपकडे बोट दाखविण्यापेक्षा शिवसेनेने आपले नेते व पदाधिकारी सांभाळावेत, ते अन्य पक्षात जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीतील म तभेदांवर चर्चा व समनव्यातून मार्ग काढावा, मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून जाहीरपणे नाराजीचे प्रदर्शन न करण्याची सूचनाही शहांनी शिंदे यांना केली.

औराद ९ डिग्री; शहरावर दाट धुक्याची चादर

औराद शहाजानी/प्रतिनिधी : औराद शहाजानी व परिसरात गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे तेराणा व मांजरा नदीकाठचा संपूर्ण परिसर गारदून गेला असून तापमान ९.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तसेच दररोज औरादवर दाट धुक्याची चादर दिसून येत आहे.

थंडीच्या कडक प्रकोपाचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवत असून पहाटे बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे आणि रात्री गाव लवकर शांत होत असल्याचे चित्र आहे. येथील महाराष्ट्र शासनाच्या जलविज्ञान प्रकल्पानुसार मागील चार दिवसांतील नोंदलेले तापमान-१५ नोव्हेंबर-१०, १६ नोव्हेंबर-१०, १७ नोव्हेंबर-९, १८ नोव्हेंबर ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मुकूम नाईकवाडे यांनी दिली.

तापमानातील घटीमुळे परिसरात तीव्र गारठा जाणवत असून धुक्याचे प्रमाण वाढले आहे.

थंडीचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असे लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ. ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले. त्यांनी लहान मुले व वृद्धांनी सकाळी व संध्याकाळी बाहेर पडणे टाळावे, शिळे अन्न खाऊ नये, उबदार कपड्यांचा वापर करावा, नियमित औषधोपचार सुरू थंडीचा परिणाम प्राण्यांवरही जाणवत असून वासरांमध्ये आजारपण वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पशुवैद्यकीय दवाखाना औराद येथील पर्यवेक्षक हरिओम पाटील यांनी दिली.

वाढती थंडी भाजीपाला पिकांना हानीकारक असल, तरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांसाठी ही थंडी उपयुक्त असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. थंडीमुळे औराद शहर व परिसरातील बाज- रापेठांमध्ये गरम कपडे, लोकरीचे स्वेटर यांची मागणी वाढली आहे. नागरिक रात्री शेकोटी पेटवून ऊब घेताना दिसत आहेत.

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकते प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी : मौजे महमदवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील तक्रारप्राप्त जमीन मिळकतीबाबतचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवनात आयोजित बैठकीस महसूल उपसचिव अजित देशमुख, हवेली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने, मंडळ अधिकारी मिलिंद सेठी, ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील आंबेकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



धाराशिव/प्रतिनिधी: देशाच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .यावेळी अपर जिल्हाधिकारी ज्योती

पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमती.स्वाती शेंडे, तहसीलदार (महसूल) प्रकाश व्हटकर, दत्तात्रय गायकवाड,नायब तहसीलदार संतोष पाटील व माणिक बेजगमवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सुद्धा इंदिरा गांधींच्या प्रतिमेस अभिवादन केले.

डिजिटल अरेस्ट
पैसे उकळण्यासाठीचा एक स्कॅम आहे!

अशा कॉल्सपासून सावध रहा!

- ❌ घाबरू नका - डिजिटल अरेस्ट असे काहीही नसते
- ❌ कोणतीही वैयक्तिक/आर्थिक माहिती शेअर करू नका
- ❌ पैसे देऊ नका

✓ cybercrime.gov.in वर त्वरित तक्रार करा किंवा मदतीसाठी 1930 वर कॉल करा



अधिक माहितीसाठी,
<https://rbikehtahai.rbi.org.in/da> वर जा
अभिप्राय देण्यासाठी,
rbikehtahai@rbi.org.in ला लिहा



सार्वजनिक हितार्थे जारी
भारतीय रिझर्व्ह बँक
RESERVE BANK OF INDIA
www.rbi.org.in

कुजबुज

-डॉ. संजय जमदाडे



संसद आमचा निर्णय टाळू शकत नाही - सुप्रीम कोर्ट



लातूर पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हा करणाऱ्याच्या मनात धडकी भरली आहे ! कारवाईत सातत्य असण्याची गरज आहे!

ओ३म् भूर्भुवः स्वः ।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ॥

लातूर समाचार

दहशतवादाविरोधात भारताने एकट्याने लढावे लागेल

दिल्लीच्या घटनेवरून भारताला यापुढेही सतर्क राहावे लागणार आहे. काही झाले तरी देशात वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या बाबतीत कठोर निर्णयाची गरज आहे. मुळात भारतीयांचे नशीब चांगले म्हणून मोठे कटकारस्थान उघडे पडले. ते जर उघडे पडले नसते तर देशात मोठा अनर्थ घडला असता. हिंसा कधीही वाईट आहे. हिंसा करणाऱ्याचा शेवट वाईट आहे हे जरी सत्य असले तरी तो पर्यंत मोठे नुकसान सहन करावे लागते. हिंसाचार घडविला जातो ही एक मानसिकता आहे ती देश भावनेतून घडविली जात आहे. दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत. दहशतवाद कोण माजवित आहे हे भारतालाच काय जगाला माहिती आहे. अशा स्थितीत जग काही करणार नाही तर या बाबतीत भारतालाच लढावे लागणार आहे. भारतालाच तोंड द्यावे लागणार आहे. भारताला सर्वाधिक झळ बसली आहे ती सहन करीत आला आहे. देशात यापुर्वीचे संपुआच्या सरकारने धाडसी निर्णय घेतले नाहीत त्याचा परिणाम या रालोआला भोगावा लागत आहे. देशात किती जवान शहीद झाले याचा आकडा जाहीर तर विचार करायला लागल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वास्तविक हिंसाचार घडविणारे ठराविक आहे. मोठा समुह नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून ही समस्या आहे. ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवसापासून हिंसाचाराला भारताला तोंड द्यावे लागत आहे. दिल्ली सारखी घटना देशात पहिल्यांदा घडली आहे असे नाही. यापुर्वीही अशा घटना घडल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतर ठोस उपायोजना कोणत्याही सरकारने केली नाही. तशास तसे उत्तर दिले नाही. सिंदुर मोहिम राबविली म्हणजे दहशतवादी संपला असे नाही. याचे पाळेमुळे ठेचण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे देशात आतंगवाद्याचे नेटवर्क मजबुत आहे हे अनेक बाबीवरून कळून आले आहे. त्यामुळे भारताने यापुढेही सतत कृतीत काही करण्याची गरज आहे. देशात दहशतवादी जे भारताविरोधी कारवाया करीत आहेत त्यांचे मुळे नेटवर्क शोधून ती नष्ट केली पाहीजेत. काही शैक्षणिक संस्थेचा यात सहभाग असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे. केवळ धमक्या किंवा पुळ्चट धोरण सोडून दिले पाहिजे. जशास तसे उत्तर देत नाही. अतिरेक्यांनी दहा भारतीयांची हत्या केली या बदल्यात दोन अतिरेकी मारले गेले ही शोभनिय बाब नाही. केवळ बोलणे सोडून अतिरेक्याविरोधात कामाची गरज आहे. पहलगाममध्ये जी घटना घडली ही सहज घडली नाही. यामागील स्थानिकांचा किती सहभाग होता हे तपासले जात नाही. दिल्लीत घटना घडली यात भारतीय किती सामिल आहेत. त्यांच्या विचाराचे किती आहेत याचा कधी विचार केला का? देशात दहशतवादी कारवाया गडद होत आहेत. आता बंदुकीने किंवा तलवारीने युद्ध किंवा सामना करण्याचे दिवस संपले आहेत अणुयुद्धापेक्षा भयान रासायनिक युद्ध खेळले जाते. हे दिल्लीत सापडलेल्या कारवायावरून दिसून येते. त्याने बनविलेले रसायन, स्फोटाची क्षमता ही मतीमंद करणारी आहे. एवढे शिकलेली मंडळी भारताला विध्वंस करण्याच्या तयारी आहे. अधिक्षित किंवा आडणी मंडळी पेक्षा शिकलेली डॉक्टरमंडळीचे भयानक स्वरूप चिंताजनक आहे हे भारतीयांच्या लक्षात येत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. भारतीयांनी मनावर घेतले व काही कठोर निर्णयाची अमलबजावणी केली तर अतिरेक्यांना भारतीय भूमित पाय ठेऊ देणार नाहीत. केवळ हिंसा घडविणे हाच अजेंठा चालू आहे. त्यामुळे भारतीयांनी वेळीच सावध झाले पाहिजे. भारतीयांनी पाकिस्तानची चाल ओळखली पाहिजे. देशातील ठराविक मंडळी पाकिस्तानी धार्जिनी किती आहे याचा शोध घेतला पाहिजे. दिल्लीतील घटना व सापडलेल्या बाबीवरून पाहिले तर भारतीयांची झोप उडाली पाहिजे. असे काम केले आहे. डॉक्टर मंडळी ही जीवनदान देणारी आहे. ईश्वरीय स्थान जन्ता देते. जीव घेण्यासाठी हा त्यांचा पेशा नाही. असे असताना केवळ हिंसा घडविली जात असेल तर भारतीया पेटून उठले पाहिजे. भारतीय मंडळी ही थंड रक्ताची आहे. केवळ वीर पुरुषांचे वंशज म्हणावयाचे व कोणतेही धाडसी काम करावयाचे नाही हे योग्य नाही. हिंसाचाराचा उगम कोटून आहे. हिंसाचार कोटून पैदा होत आहे. त्याचा समुळ उच्चाटन केले पाहिजे. सत्तर-पंच्याहत्तर वर्षा पासून लढतो आहे. तरी दहशतवाद वाढता आहे. कमी नाही. रालोआचे सरकार आल्याने अप्रिय घटना कमी झाल्या आहेत मात्र याला जनतेची साथ ज्या प्रमाणात मिळावयास पाहिजे ती दिसून येत नाही. देशात अनेक समाजाची मंडळी राहाते. अनेक धार्मिक, जात व पंथाची मंडळी राहाते. असे असले तरी ठराविकांचा दहशतवाद हा वाढता आहे या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ठोस भुमिका घेण्याची गरज आहे. केंद्रातील पुर्वीच्या सरकारने ज्या चुका केल्या त्याची पुर्नरावृत्ती होऊ नये. अतिरेकी कारवायामुळे मने दुभागली जात आहेत. सर्वच वाईट आहेत असे नाहीत. काही मंडळी चांगली आहे. ब्रेनवॉश केल्यामुळे वाईटाकडे वळलेल्या मंडळींना रस्त्यावर आणणे आवश्यक आहे. भारतीयांनी आता ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. काही झाले तरी आतंगवाद हा देशाला लागलेली किड आहे. त्यामुळे तो कसा संपेल यासाठी भारतीयांनी सरकारला मदत केली पाहिजे. देशात त्यांच्या कारवायाकडे लक्ष ठेवुन आपल्या परिने सरकारला मदत कशा प्रकारे करता येईल याचा विचार करवा लागेल. देशात आता एक शिक्षण प्रणालीची आवश्यकता आहे. इतर भाषेच्या शिक्षणाला परवानगी देवु नये. जो पर्यंत राष्ट्रीय विचाराची शिक्षण पद्धती स्विकारणार नाही तो पर्यंत आतंगवाद हा पोसला जाणार आहे. याचे पाळेमुळे शोधली पाहिजेत. त्यावरच घाला घातला पाहिजे. बऱ्याच वेळी स्वार्थपोटी देशहीत विसरले जात आहे ते होता कामा नये. नसता एक ना एकस जुना काळ भोगावा लागणार आहे. आजही काही बाबतीत सखोल विचाराची गरज आहे. काही बाबतीत कठोर निर्णयाची गरज आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी विचार करून वाटचालीची गरज आहे. दिल्लीतील घटना ही आगामी काळात मोठ्या विध्वंसकाची चाहूल आहे, पुर्वसूचना आहे. त्यामुळे वेळीच रोखणे ही भारतीयांची मोठी जबाबदारी आहे.

नमस्कार : मानवी नात्यांना जोडणारी सामाजिक शक्ती

‘नमस्कार’ हा शब्द उच्चारताच मनात एक उबदार भावना निर्माण होते. समोरच्या व्यक्तीला मान देणे, त्याच्याशी संवादाची पहिली पायरी टाकणे, आणि सामाजिक नात्यांची विण घडू करण्याची प्रक्रिया याची सुरुवात या छोट्याशा शब्दातून होते. म्हणूनच २१ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक नमस्कार दिन’ () म्हणून जगभर पाळला जातो. १९७३ मध्ये इजिप्त आणि इझ्रायल दरम्यान झालेल्या युद्धानंतर शांततेचा संदेश देण्यासाठी या दिवसाची निर्मिती झाली. आज ज व ल ज व ल १८० हून अधिक देश हा दिवस पाळतात. नमस्कार हा केवळ अभिवादनाचा शब्द नाही; तो सामाजिक व्यवहारातील सभ्यता, नम्रता आणि परस्पर आदराचे प्रतिक आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास ‘नमस्कार’ म्हणजे मानवसंस्कृतीचा मूलभूत पाया होय. मानवी संबंध, सामाजिक भांडवल , सांस्कृतिक मूल्ये आणि शांततामय सहजीवनाची तत्त्वे यांची सांगड ‘नमस्कार’ या एका छोट्याशा कृतीतून दिसून येते.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, संवादाच्या असंख्य साधनांची उपलब्धता असली तरी मानवी नात्यांतील उब, आदर आणि संवेदनाशीलतेचे स्थान धोक्यात येताना दिसते. व्ह्यूअल संवाद वाढल्याने ‘हॅलो’, ‘हाय’ अशी इंग्रजी स्वरूपातील अभिवादन प्रचलित झाली, परंतु भारतीय ‘नमस्कार’ या संकल्पनेतील सांस्कृतिक खोली आजही अधिक प्रभावी आहे. भारतीय समाजात अभिवादन हा एक संस्कार मानला जातो. वडीलधाऱ्यांना वंदन करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, रस्त्यावर भेटलेल्या व्यक्तीला नम्रपणे ‘नमस्कार’ म्हणणे ही कृती मनातील आदर जागवते. एखाद्या व्यक्तीला केलेला नमस्कार म्हणजे त्याच्या अस्तित्वाची पावती होय. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता ‘नमस्कार’ ही सामाजिक सलोखा, स्नेहभाव, समुदायभावना आणि नागरिकांमधील विश्वास वाढवणारी कृती आहे.

आजचा काळ तंत्रज्ञानाने अवकाश कवेत घेतलेला काळ आहे. पण त्याच वेळी व्यक्तीगत एकाकीपण, तणाव, भीती, मानसिक आरोग्याशी संबंधित संकटे वाढत आहेत. मानसशास्त्र सांगते की सर्वात छोटा सामाजिक संकेत जसे की स्मित, अभिवादन, नमस्कार ही कृती व्यक्तीला सामाजिक अस्तित्वाची जाण करून देते, आत्मविश्वास वाढवते आणि सकारात्मक ऊर्जा देते. म्हणून ‘नमस्कार’ ही संस्कृती केवळ आदराची खूप नसून मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. एखाद्या अनेकछवी व्यक्तीलाही नमस्कार केल्यावर तो क्षण एक प्रकारची सुरक्षितता निर्माण करतो. अनेकछवी लोकांमधील संवादाची सुरुवात तणाव कमी करते आणि सामाजिक विश्वास वाढवते. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये, शासकीय कार्यालयांत किंवा गावपातळीवरील सामूहिक जमाभ्ये अभिवादन संस्कृती वाढवणे म्हणजे सामाजिक

सकारात्मकतेचा पाया मजबूत करणे होय. समाजशास्त्रामध्ये अभिवादानाला ‘प्रतीकात्मक आंतरक्रीयावाद’ याच्या मुळाशी सामावलेले मानले जाते. प्रत्येक व्यक्ती स्वतः बदल आणि इतरांबद्दलची धारणा निर्माण करताना या प्रतीकात्मक कृतींचा आधार घेतो. ‘नमस्कार’ हा केवळ हात जोडणे किंवा शब्द उच्चारणे नाही; तो आपल्या संस्कारांचे, मूल्यांचे आणि सामाजिक ओळखीचे प्रतीक आहे. एका व्यक्तीचा नमस्कार दुसऱ्यात आदर, स्वीकार आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. यामुळे सामाजिक नातेसंबंध दृढ होतात. परिणामी समाजातील तणाव घटतो, स्पर्धा आणि संघर्षांच्या वातावरणात मानवी संवेदना टिकून राहतात.

जागतिक नमस्कार दिनाचा मुख्य संदेश हा जगातील शांतता, सौहार्द, संवाद आणि सामोपचार टिकवण्याचा आहे. आज जेव्हा देशांमध्ये राजकीय तणाव, सांस्कृतिक संघर्ष, धार्मिक मतभेद, हिंसा आणि डिजिटल दरी वाढत आहे, तेव्हा ‘हॅलो’ किंवा ‘नमस्कार’ हा शब्द छोटा असला तरी त्यामागील विचार मोठा आहे, तो म्हणजे संवादाद्वारे तणाव कमी करणं. इतिहास सांगतो की युद्ध, संघर्ष आणि कटुता हे गैरसमजातून वाढतात. संवादाची पहिली पायरी म्हणजे अभिवादन होय. त्यामुळे जागतिक नमस्कार दिन हा शांततेच्या प्रक्रियेतील एक प्रतीकात्मक पाऊल आहे.

भारतीय समाजात ‘नमस्कार’ दिन साजरा करण्याचे सामाजिक महत्त्व अधिक व्यापक आहे. नमस्कार म्हणजे संस्कृती टिकवण्याचा मार्ग आणि सामाजिक भांडवल वाढवण्याचे साधन आहे. आधीच्या पिढ्या सकाळी उठल्याक्षणी घरातील ज्येष्ठाना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करायच्या. आजच्या पिढीत हे बंधन शिथिल झाले, परंतु अभिवादन संस्कृतीचे मूल्य आज अधिकाधिक महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांवरील आभासी जगात ‘हाय’, ‘हॅलो’, ‘गुड मॉर्निंग’चे संदेश हजाराे मिळतात, पण प्रत्यक्ष आयुष्यातील नमस्कार देणारा जवळचा माणूस नसल्यास त्या संबंधांचा उबदारपणा टिकत नाही.

याच अनुषंगाने, या दिवशी शाळा –महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अभिवादनाचे महत्त्व शिकवणे आवश्यक आहे. वर्गात प्रवेश करताना शिक्षकाला नमस्कार करणे, मित्रांना अभिवादन करणे, एकमेकांचा आदर राखणे, ही छोटी कृती मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित करते. आजची युवा पिढी तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती करत असली तरी सामाजिक कौशल्यांमध्ये घट जाणवते. मूलभूत संवादकौशल्य, सौजन्य, विनम्रता व परस्पर आदर या मूल्यांत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. नमस्कार हा केवळ परंपरा नाही, तर सामाजिक भावनिक शिक्षणाचा मूलाधार आहे.

याहूनही महत्त्वाचे म्हणजे विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात ‘नमस्कार’ ही कृती सर्वांना जोडणारा पूल आहे. भाषा, धर्म, जात, प्रदेश, वंश, आर्थिक विभाजन या सर्व भिंतींच्या पलीकडे ‘नमस्कार’ हा समान संस्कार

आहे. महामार्गावर भेटलेला ट्रकचालक असो, सायकलवर जाणारा शेतकरी असो, उंच इमारतीत राहणारा व्यावसायिक असो किंवा गावातील वृद्ध महिला-पुरुष असो ‘नमस्कार’ हा शब्द सर्वांना सारखाच उबदार वाटतो. सामाजिक समता आणि परस्पर आदर टिकवण्यास ही कृती महत्त्वाची ठरते.

आजच्या काळात संवादाच्या तुटलेल्या धाग्यांची जुळवाजुळव करणे ही मोठी गरज आहे. कुटुंबांमध्ये पिढ्यांमधील संवाद कमी झाला आहे, समाजात परस्पर अविश्वास वाढतो आहे, सार्वजनिक क्षेत्रात चिडचिड, आक्रमकता आणि असहिष्णुता वाढत आहे. पण या नकारात्मकतेत ‘नमस्कार’ हा छोटासा शब्द मनातला राग विरघळवतो, नव्या संवादाचे दार उघडतो आणि सामाजिक उबदारपणा निर्माण करतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या नमस्कार केल्याने हसरा चेहरा आणि नम्र आवाज मेंदूतील सकारात्मक हार्मोन्स सक्रिय करतात. त्यामुळे व्यक्तीचा मूड सुधारतो, तणाव कमी होतो आणि नात्यांमध्ये सौम्यता वाढते.

जागतिक नमस्कार दिन हा केवळ औपचारिक दिन नाही; तो सामाजिक संवेदना, मानवता आणि परस्पर आदराचा उत्सव आहे. वाईट बातल्यांनी भरलेल्या जगात चांगल्या संवादाची, सकारात्मक सामाजिक वर्तणुकीची आणि मानवी मूल्यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. खरा संवाद ‘नमस्कार’पासूनच सुरू होतो. एखाद्या छोट्या अभिवादानानेही आपण एखाद्याच्या मनात आशेचा दिवा पेटवू शकतो.

आज या दिवसाचे औचित्य साधून आपण आपल्या जीवनात खालील विचार दृढ करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला मान द्या, कोणालाही भेटताना अभिवादन करण्याची संस्कृती रुजवा, नात्यांमध्ये संवादाची दारे सतत उघडी ठेवा आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पसरवा. जागतिक नमस्कार दिन आपल्याला स्मरण करून देतो की मोठा बदल करण्यासाठी मोठी भाषणे किंवा मोठी कृती आवश्यक नसते; कधी कधी एका साध्या ‘नमस्कार’मध्येही मानवतेचे सर्वात मोठे सामर्थ्य दडलेले असते.

म्हणूनच आजच्या या जागतिक नमस्कार दिनी आपण सर्वांनी एकच संकल्प करूया की प्रत्येक दिवशी भेटलेल्या प्रत्येक व्यक्तींना मनापासून अभिवादन करायचे. ‘नमस्कार’ या शब्दात सामाजिक बंधुभावाचे, संस्कारांचे आणि शांततेचे बीज आहे. या बीजातूनच मानवतेचा वटवृक्ष उभा राहतो. नमस्कार म्हणजे फक्त अभिवादन नाही; तो मनुष्यत्वाचा उत्सव आहे.



डॉ. राजेंद्र बगाटे
(लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)
मो. ९९६०१०३५८२

काशीलिंगेश्वर नगरात कचऱ्याची समस्या, महानगरपालिकेच्या डेपोमध्ये टाकण्याची परवानगीची मागणी

महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे डॉ. विनोद चव्हाण यांनी केली मागणी



लातूर/प्रतिनिधी : लातूर शहरानजीकच्या काशीलिंगेश्वर नगर परिसरामध्ये कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. परिसरात घंटा गाडी वेळेवर येत नाही. या परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. तरी परिसरातील कचरा महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर टाकण्याची परवानगी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना यांच्याकडे केली आहे. याबाबत प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी बुधवारी सकाळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी मीना यांना भेटून या मागणीचे निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या हद्दीलगत अंबाजोगाई रोड भागात काशीलिंगेश्वर नगर आहे. काही वर्षांपूर्वी या भागाची नव्याने

ग्रामपंचायत निर्माण झाली आहे. शहरालगत असल्यामुळे ही मोठी वस्ती आहे. दरम्यान, या काशीलिंगेश्वर ग्रामपंचायतवर्ती प्रशासक असून नागरिकांना अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरामध्ये कचऱ्यांची समस्या गंभीर बनत चाललेली असून जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. परिणामी परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी अनेक ठिकाणी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरामध्ये कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांना परिसरातील रहिवासी कचरा उचलण्यासाठी पैसे देतात. परंतु हा गोळा केलेला कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न कचरा गोळा करणाऱ्या घंटगाडी चालकांना पडला आहे. कारण हा परिसर ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्रावर्ती

कचरा टाकू दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तरी काशीलिंगेश्वर नगर येथील जमा होणारा कचरा महानगरपालिकेच्या कचरा डेपो वरती टाकू देण्याची परवानगी महानगरपालिकेने देण्यात यावी अशी विनंती महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

या परिसरामध्ये स्थानिक आणि इतर ठिकाणचे मिळून जवळपास २२,००० लोकसंख्या आहे. काशीलिंगेश्वर नगरातील कचऱ्याप्रश्नी लातूर महानगरपालिका आयुक्तांना भेटून प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी वस्तुस्थिती मांडली. तरी या विषयाचे गार्भिर्य लक्षात घेवून आयुक्त मानसी मीना यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच बैठक घेऊन ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याचे, प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी सांगितले.

पेरूच्या पानांसोबत स्वयंपाक घरातील ’हे’ पदार्थ एकत्र करून खा; डायबिटीजपासून लडुपणा झटपट होईल कमी!

कामाचा ताण आणि धकाधकीची जीवनशैली यामुळे शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी बाजारातील औषधांवर अवलंबून न राहता, काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आजमावणं अत्यंत फायदेशीर ठरतं. आज आम्ही अशाच एका उपायाबाबत सांगणार आहोत. बाजारात मिळणारा पेरू आपण सगळे आवडीनं खातो. पेरूच्या फोडी करून त्यावर मिठ, मसाला टाकला की, कामच झालं. एकदम भारी. पण अनेकांच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या पेरूसोबतच पेरूची पानंही आरोग्यदायी ठरतात. त्यातल्या त्यात इतर पदार्थांसोबत एकत्र करून

सेवन केल्यांना पेरूच्या पानांचा फायदा अधिक होतो.

तुम्ही कधी पेरूची पानं आणि आलं एकत्र करून खाह्लय का नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पाहा. या दोन्ही पदार्थांचं मिश्रण आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतं. पेरूच्या पानांमध्ये पॉलिसेकेराइड, फायबर, व्हिटॅमिन सी, ॲंटी-हायपरग्लायसेमिक असे गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येतं आणि लड्डुपणा वाढतो. जर आपण आल्याबद्दल बोललो, तर त्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. शिवाय, हे पोषक तत्वांचे भांडार आहे. एवढंच नाही तर पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी आणि सी आढळतं, जे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात प्रभावी ठरू शकतं. जर तुम्ही पेरूच्या पानांचा अर्क आणि आलं यांचं नियमित सेवन केलं तर ते आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात प्रभावी ठरू शकतं. जाणून घेऊयात, पेरूची पानं आणि आलं एकत्र खाण्याचे काय फायदे

पेरूच्या पानांसोबत स्वयंंपाक घरातील ’हे’ पदार्थ एकत्र करून खा; डायबिटीजपासून लड्डुपणा झटपट होईल कमी!

बद्धकोष्ठ्याची समस्या दूर करण्यासाठी पेरूच्या पानांचा अर्क आणि आल्याचं सेवन केल्यांना बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळतो. आतड्यात जमा झालेल मल मोकळं करून आतड्यांच्या हालचालींच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. जर तुम्हाला दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर पेरूच्या पानांसोबत आल्याचं सेवन नक्की करा.

पेरूच्या पानांसोबत स्वयंंपाक घरातील ’हे’ पदार्थ एकत्र करून खा; डायबिटीजपासून लड्डुपणा झटपट होईल कमी!

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी पेरूच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. तसेच, आल्याम ध्ये ॲंटी इन्सुलेमरी गुणधर्म देखील भरपूर असतात. या दोन मिश्रणाच्या सेवानां मधुमेहाची पातळी नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकतं.

पेरूच्या पानांसोबत स्वयंंपाक घरातील ’हे’ पदार्थ एकत्र करून खा; डायबिटीजपासून लड्डुपणा झटपट होईल कमी!

दातांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी दातदुखीचा त्रास कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा रस आणि आल्याचा रस एकत्र करून कोमट पाण्यासोबत घ्या. याशिवाय हे मिश्रण काही काळ दातांवर लावू शकता. यामुळे वेदना कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.

पेरूच्या पानांसोबत स्वयंंपाक घरातील ’हे’ पदार्थ एकत्र करून खा; डायबिटीजपासून लड्डुपणा झटपट होईल कमी!

वजन कमी करण्यासाठी फादेशीर शरीराचं वाढतं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पेरूची पानं आणि आलं यांचं मिश्रण खाणं, हा एक आरोग्यदायी पर्याय अरू शकतो. यासाठी १ कप पाण्यात पेरूची काही पानं उकळा आणि नंतर त्यात किसलेलं आलं घालून पाणी चांगलं उकळून घ्या. सकाळी या काढ्याचं सेवन केल्यांना तुमच्या शरीराचं वजन झपाट्यानं कमी होऊ शकतं.

घसा खवखवणं

घसादुखीची समस्या कमी करण्यासाठी आलं आणि पेरूच्या पानांचा रस पिणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यामुळे घशातील सूज आणि दुखण्यापासून त्वरित आराम मिळू शकतो.

आंधोळीनंतरही ’हे’ ५ अवयव राहतात अस्वच्छ, अनेक जण करतात दुर्लक्ष; तुम्हाला माहिती आहेत का

आपल्या देशात रोज आंधोळ करणे हा एक विधी आहे. जगातील अनेक देशांमध्ये लोक आठवडाभर आंधोळ करत नाहीत. आपल्या देशाच्या प्रत्येक भागात आंधोळ हा दैनंदिन नियत्क्रमाचा भाग आहे. पण केवळ आंधोळ करणे पुरेसे नाही. त्यापेवजी शरीराची संपूर्ण स्वच्छता आवश्यक आहे. कारण आंधोळ केल्यानंतरही शरीराचे अनेक अवयव घाण राहतात आणि ते व्यवस्थित साफ न केल्याने आजार होऊ शकतात. अशाच ६ अवयवांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे.

डोळे
आंधोळ करताना बहुतेक लोक डोळे धुत नाहीत. त्यामुळे डोळ्यांना अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात. यापैकी सर्वात सामान्य म्हणजे डोळ्यांना खाज सुटणे आणि संसर्ग होण्याची समस्या. याशिवाय डोळ्यांम ध्ये कोरडेपणाची समस्या आहे. डोळे धुण्यासाठी आंधोळ करताना मगमध्ये पाणी घ्या आणि या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. किंवा पाण्याने भरलेल्या मगमध्ये डोळा थोडा आत जाईल याची नळी उघडा आणि आतून बंद करा. पाण्याखाली पाच वेळा एक डोळा उघडा आणि बंद करा.

कानांच्या मागे स्वच्छता

बहुतेक लोक आंधोळ करताना किंवा तोंड धुताना कान स्वच्छ करतात. पण कानामागील भाग अस्वच्छ राहतो. त्यामुळे लोकांना अनेकदा येथे खाज सुटणे किंवा संसर्गाचा त्रास होतो. आंधोळीनंतर कानाचा खालचा भाग सुती कापडाने किंवा टॉवेलने स्वच्छ करा.

नखे

आंधोळ करताना नखे साफ होत नाहीत. परंतु दररोज मॅनिच्युरर करणे शक्य नाही. त्यामुळे रोज अंधोळ करताना जुन्या दूधब्रशच्या साहाय्याने हात आणि पायांची नखे स्वच्छ करा. जेव्हा तुम्ही दररोज हे कराल, तेव्हा तुमचे नखे स्वच्छ करायला एक मिनिटही लागणार नाही.

नाभी

खूप कमी लोक नाभी स्वच्छ करतात. पण नाभीवरील घाण संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम करते. नाभीला तेल लावून निरोमी राहण्याची कृती तुमच्या आज्ञी तुम्हाला शिकवत आहेत. नाभीत तेल लावल्याने शरीराला फायदा होतो, तर त्यात साचलेली घाणही आजारी पडते. नाभी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सुती कापड किंवा कानातल्या कळ्या वापरू शकता.

पायांचे तळवे

आंधोळ करताना बहुतेक लोक पायांचे तळवे स्वच्छ करण्याकडे लक्ष देत नाहीत. आंधोळ करताना तुम्ही तुमचे तळवे लॉर्डी ब्रशने स्वच्छ करू शकता. अन्यथा, वेळेवेळी पेडीक्योर करत रहा.



थोडक्यात/ संक्षिप्त

सर्वात मोठी कसोटी मालिका होणार

सुरु; सामना पहिण्यासाठी उठाव लागणार
कडाक्याच्या थंडीत!

पर्थ-जगातीर सर्वांत मोठी कसोटी मालिका, अ‍ॅशेस आता काही तासांवर आली आहे. ही ऐतिहासिक मालिका ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. या मालिकेत एकूण पाच कसोटी सामने खेळले जातील, जे जागतिक कसोटी अ‍ॅजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहेत. दरम्यान, या मालिकेबद्दल भारतात प्रचंड उत्साह आहे. पहिला अ‍ॅशेस कसोटी सामना २१ नोव्हेंबरपासुन : ऑस्ट्रेलियामधील अ‍ॅशेस मालिकेचा पहिला सामना २१ नोव्हेंबरपासुन पर्थ स्टेडियमवर खेळला जाईल. यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांमधील यांच्या त्यांच्या इंग्लंडमधील घाबराणालाही आहे, जरी शेवटच्या क्षणी बदल शक्य आहेत. अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या खेळती जात असली तरी, त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात उत्साह निर्माण होतो. ही मालिका दोन्ही देशांसाठी प्रतिस्पर्धी आहे. ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश क्रिकेट संघ कोणताही सामना गमावू शकतात, परंतु अ‍ॅशेस गमावणे त्यांच्यासाठी अत्यंत अपमानजनक मानले जाते.

हरभजन सिंगच्या कृतीमुळे भारत-पाकमध्ये
पेटला नवा वाद

मुंबई-भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला होता. पण नियमानुसार भारतीय संघाला पाकिस्तानसोबत खेळावं लागलं. भारतीय खेळाडू खेळण्यासाठी मैदानात उतरले, पण खेळाडूंनी पाकिस्तानचा खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत भारतीय खेळाडू हस्तांदोलन करताच मैदान सोडून बाहेर गेले होते. हे क्रिकेटसह फुटबॉल आणि कबड्डीतही भारतीय खेळाडूंनी ही भूमिका घेतली. दरम्यान हरभजन सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात तो पाकिस्तानचा खेळाडू हस्तांदोलन करताना दिसून येत आहे. सध्या अबू धाबी १०-१० लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग एप्सिम स्टॅलियन्स संघाचं नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत सामना झाल्यानंतर हरभजन सिंग पाकिस्तानचा गोलंदाज शहनवाज दहानीसोबत हस्तांदोलन करताना दिसून आला आहे.

पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग
११ जाहीर! १४ वर्षांनंतर...

नवी दिल्ली)–ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही सध्यामध्ये होणारी आणि मानाची समजली जाणारी अंशेस मालिका २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका जिंकणं वर्ल्डकप जिंकण्यापेक्षा कमी नसतं. यावेळी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पर्थ कसोटी सुरू होण्याच्या एक दिवसाआधीच ऑस्ट्रेलियामे आण्टली प्लेअर्स ११ जाहीर केली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पूर्व क्रिकेट अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी स्टीव्ह स्मिथची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून २ खेळाडूंना पदार्पण करणाऱ्यांची संधी दिली जाणार आहे. ब्रॅडन डोगेट आणि जेक वेदराल्ड हे दोन्ही खेळाडू आपला पहिलाच कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

गंभीरला सेफ केले, पहिल्या टेस्टच्या

परामर्शवाली जबाबदार कौण ?

मुंबई-कोलकाताच्या इंडन गाडच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाचा अवघ्या ३० धावांनी लाजिरवाणा पराभव केला होता. या पराभवानंतर आता गौतम गंभीर आणि त्याच्या रणनितीवरून चौपेर टीका सुरू आहे. ही टीका सुरू असतानाच भारताचा बॅटींग कोच सितांशु कोटक गंभीरच्या बचावासाठी पुढे आला आहे. सितांशु कोटक यांनी गंभीरची बाजू घेतली आहे. यासोबत कोलकाता टेस्टमधील भारताच्या लाजिरवाणा पराभवाला कोण जबाबदार होता? यावर देखील त्यांनी सगळंच सांगून टाकले आहे. गुवाहाटीत रंगणाऱ्या दुसऱ्या टेस्टआधी भारताचे बॅटींग कोच सितांशु कोटक यांची प्रकरा परीषद पार पडली आहे. या प्रकरा परीषदेत सितांशु कोटक यांनी गंभीर होण्याऱ्या टीकेनंतर त्यांचा बचाव केला आहे. "मला एक गोष्ट जाणवली आहे की लोका फक्त गौतम गंभीर, गौतम गंभीर, गौतम गंभीर म्हणत आहेत. कोणीही म्हणत नाही की या फलंदाजाने हे केले, या गोलंदाजाने ते केले, किंवा मी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काहीती वेगळे करू शकतो." असे कोटक यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया इंग्लंड कसोटी मालिकेला ओहशी का म्हणतात? वृत्तपत्रातील 'तो' एक लेख ठरला कारणीभूत

हॉली-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित अंशेस कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. ही मालिका उद्या म्हणजेच २१ नोव्हेंबरपासून पर्थमधील पर्थ स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघांतील हे द्वंद्व फार पूर्वीपासून चालत आहे. या दोन्ही संघांमधील या मालिकेला अंशेस असं नाव देण्यात आलं. इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अंशेस हा शब्द वापरण्यात आला होता. पण हे नाव का, कसे पडलं, जाणून घेऊया. अंशेस मालिका २०२५-२६ ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. पण पहिल्याच सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड चॅम्पियन कपचा पॅट कमिन्स उपलब्ध नसणार नाहीये. त्यामुळे संघाची कमान स्टीव्ह स्मिथच्या नावे आहे. तर इंग्लंड संघाचे नेतृत्व बेन स्टोक्स करणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अंशेस हा शब्द वापरात आला.

१८८२ च्या मालिकेत इंग्लंड उत्कृष्ट

कोयंबतूर : आयपीएल
सर्घेत धमाकेदार कामगिरी
करुन दाखवत अल्पावधित
टी-२० मध्ये फिनिरारच्या
रुपात नावारुपाला आलेला
रिंकु सिंहने आता रेड बॉल
क्रिकेटमधील धमाकेदार
शतकी खेळीसह लक्षधून घेतलं आहे. रिंकु
सह्याद्री देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी करंडक
सर्घेत उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळताना
दिसत आहे. या सर्घेतील ५ व्या फेरीत
कोयंबतूरच्या मैदानात रंगलेल्या तमिळनाडू
विरुद्धच्या सामन्यात रिंकूने प्रथम श्रेणी
क्रिकेटमध्ये कडक शतकी केली. तमिळनाडू
विरुद्धच्या सामन्यात रिंकूने १५७ चेंडूत ९
चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने दमदार
खेळी करत टी-२० चा स्टार या रॅंगसह
कसोटीत धमक दाखवण्याची क्षमता असल्याचे
दाखवून देणारी खेळी केली आहे.

२४८ चेंडूत १७ चौकार
आणि ६ षटकारांच्या
मदतीने १७६ धावांची
खेळी

यदाच्या
रणजी हंगामात त्याच्या बॅटमधून आलेली ही
दुसरी शतकी खेळी आहे. याआधी त्याने आंध्र
प्रदेशविरुद्धच्या सामन्यात १६५ धावांची खेळी
केली होती. आता रिंकू याचे २४८ चेंडूत
१७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने
१७६ धावांची खेळी साकारली. आंध्रविरुद्ध
शतकी धमाका केल्यावर ऑस्ट्रेलिया
दौर्यातील टी-२० मालिकेमुळे तो काही रणजी
सामन्याला मुकला. टी-२० मालिकेतही
बहुतांश सामन्यात त्याला बाकावर बसावे
लागले. शेवटच्या सामन्यात त्याला प्लेझिंग

इलेव्हमध्ये संधी मिळाली, पण पावसाच्या व्यत्ययामुळे शेवटचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे त्याच्यावर बॅटिंगची वेळ आली नाही. आता रिकू रणजीत धमाका करताना दिसतो. रिकू सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० पदार्पण केले आहे. पण कसोटीत अद्याप त्याला संधी मिळालेली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा रिकॉर्ड एकदम झकास आहे. आतापर्यंत ५२ सामन्यातील ७४ डावात त्याने ५९ पेक्षा अधिकच्या सरासरीसह ३६३८ धावा केल्या आहेत. यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. या सामन्यात तामिळनाडूच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना बाबा इंद्रजीथ याने १८८ चेंडूत केलेल्या १४९ धावा आणि आंद्रे सिद्धार्थच्या २०५ चेंडूतील १२१ धावांच्या जोरावर ४५५ धावा केल्या. या दोघांशिवाय अजितेश गुरुस्वामी याने १५३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली.



१००व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी!

अशी कामगिरी करणारा जगातील ११वा खेळाडू

बांगलादेश क्रिकेट
संघ आयर्लंडविरुद्ध
घरच्या मैदानावर त
सामन्यांची कसोटी
मालिका खेळत अ
या मालिकेतील द

सामना ढाका येथी
बांगला राष्ट्रीय स्टे
खेळला जवत आहे
क्रिकेटचा सर्वात अ
खेळाडू आणि मा
मुशफिकुर रहीमसा
कसोटी खास आहे
तो त्याचा १०० व
सामना खेळताना
दिवशी खेळताना
त्याचं १३ वं कसो
पूर्ण करून त्याची
वी कसोटी आणख
बनवली. यासह, र
रहीम जागतिक क्रि
पूर्वी फक्त १० खे
वेश असलेल्या ए
सामील झाला.
मुशफिकुर इराना
खेळाडू : कोणत्या
खेळाडूसाठी १००
सामने खेळणाऱ्या
सामने आणि म्हणून
गाठथ्यात फार कम
यश आले आहे. र
रहीम हा १०० क
सामने पूर्ण करणार
बांगलादेशी खेळा
दुसऱ्या कसोटीच्या
दिसाच्या खेळाचा



रहीम ९९ धावांवर नाबाद होता. आयरलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा, मुशफिकुर रहीमनं शतक पूर्ण केलं.

तो १००व्या कसोटी सामन्या
हा पराक्रम करणारा जागतिक
क्रिकेटमधील फक्त ११ वा
खेळाडू ठरला. मुशफिकुर
रहीमच्या आधी, कॉलिन
काउट्रे, जावेद मियांदाद,
गॉर्डन ग्रीनिज, अलेंको स्टीव
इंझमाम-उल-हक, रिकी
पॉन्टिंग, ग्रॅमी स्मिथ, हाशिम
अमला, जो रफ आणि डेव्हि
वॉर्नर यांनी ही कामगिरी केली
होती.

मुशफिकुर रहीम १०६
धावा करून पॅवेलियनमध्ये
आयलंडविस्फुट्या दुसऱ्या
कसोटीला शतकात खासा
बनवणारा मुशफिकुर रहीम १०
धावा करून पॅवेलियनमध्ये
पततला. रहीमला आयलंडचा
डावखुवा फिरकी गोलंदाज मॅथ्यू
हम्फ्रीजने बाद केले. बांगलादेश
कसोटी मालिकेत १-० अशी
आघाडी घेतली आहे आणि दोन
खास सामना जिंकून क्लीन स्वीप
करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
पहिल्या सामन्यात बांगलादेशने
आयलंडचा एक डाव आणि ४
धावांनी पराभव केला.

ढाका: बांग्लादेशचा अनुभवी फलंदाज मशफिकुर रहीमने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

• बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केली आहे.

आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० व्या सामन्यात शतकी खेळी करताच मुशफिकुर रहीमच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने शतक झळकावताच असं काही करून दाखवले आहे, जे विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकरसारख्या दिग्गजांनाही जमलेलं नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये १०० कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी बरीच मोठी आहे. पण १०० व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्याच पराक्रम म

जेक्याच खेळाडूंना करता आला आहे.

आता मुशफिकुर रहीम या मोजक्यात खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावले आहे.

आयर्लंडविरुद्ध शतकी खेळी करताच मुशफिकुर रहीम हा कसोटी क्रिकेटमध्ये १०० व्या सामन्यात शतकी खेळी करणारा जगातील ११ वा फलंदाज ठरला आहे.

इंग्लंडचे माजी फलंदाज कॉलिन काऊड्रे



यांनी १९६८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना १०० व्या सामन्यात पहिलं शतक झळकावलं होतं. तर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या नावे

१०० व्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावण्याचा विक्रम आहे. त्याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना हा पराक्रम केला होता.

दुसऱ्या कसोटीतून बाहेर; 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावण्याची नोंद आहे. सचिनेने आपल्या कसोटी कारकिर्दीत २०० सामन्यांमध्ये भारतीय संघाचा प्रतिनिधित्व केलं. पण त्याला १०० व्या आणि २०० व्या कसोटीत देखील शतक झळकावता आलं नव्हतं. पण आता मुशफिकुर रहीमने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

‘२०११ चा वर्ल्ड कप सत्य साईं बाबांमुळे जिंकू कसलो’, सचिन तेंडुलकरनं जागवल्या आठवणी

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १३३ षटकांचा खेळ होईपर्यंत ८ गडी बाद ४४३ धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून फलंदाजी करताना मुशफिकुर रहीमने १०६ धावांची खेळी केली. तर यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासने १८८ धावांची दमदार खेळी केली.

हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा पुन्हा चर्चेत; व्हायरल फोटोंनी वाढवल्या अफवा

मुंबई-टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर
हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री महिका
शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चे
त आहेत. काही दिसांपूर्वी त्यांच्या अप
अरच्या चर्चा सुरू झाल्या, दोघांचे एकत्र
फोटो व्हायरल होऊ लागले. हार्दिक आणि
महिका एकर फिरताना दिसू लागल्यापासूनच
चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्यावरून संशय व्यक्त
केला जात होता. यातच आता हार्दिकने
आपल्या इन्स्टाग्रामवर 'बिग ३' नावाने तीन
फोटो शेअर केले, ज्यात महिका, त्याचा
मुलगा अगस्त्य आणि त्याचा पाळीव कुत्रा
दिसत आहेत. या फोटोंमध्ये हार्दिक आणि
महिका एकमेकांच्या जवळ दिसत असल्याने

माहत्याचा गोधळ आणखी वाढला आहे. साखरपुड्याच्या चर्चाना उधाण
 एका फोटोने तर साखरपुड्याच्या चर्चाना
 चांगलीच हवा दिली आहे. त्या फोटोमध्ये
 दोघे एकत्र प्रार्थना करताना दिसतात आणि
 महिकाच्या बोटातील रिंगने साऱ्यांचे लक्ष
 गेले.आणखी एका फोटोमध्ये हार्दिक म
 हिकाच्या गालावर किस करताना दिसतोय,
 तर काही फोटोमध्ये हे कपल पारंपारिक
 पोशाखात पूजा करताना दिसले. मात्र
 दोघांनीही या अफवांवर अद्याप काही भाष्य
 केलेले नाही.

हार्दिक आणि महिकाची जवळीक कशी
 वाढली ? नताशा स्टॅनकोविचपासून विभक्त

शाल्यान्तर हादिक आणि महिकामधील जवळीक वाढ लागली. हादिक आणिपण नाशाचे लागू तबल चार वर्षे टिकले असून दोघांना अपत्य नावाचा मुलगा आहे. पण त्यांनी २०२४ मध्ये त्यांनी दोघांच्या समतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटांतर काही दिवस हादिकचे नाव अभिनेत्री जास्मिन वालियाशी जोडले गेले होते. मात्र त्या चर्चा पूर्णविराम मिळाला जेव्हा हादिकने महिकाच्या वाददिवशी तिच्यासोबतचे फोटो शेअर केले. यापूर्वीही हा जोडपे सुडीआला एकत्र गेलेले फोटो शेअर करून चर्चेत आले होते. ऑक्टोबर महिन्यात दोघे मुंबई विमानतळावर दिसले, तेव्हाच ते

क्रीडा पुरस्कारासाठी
अर्ज सादर करावेत

जालना-क्रोडा व युवक सेवा,
महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत
जिल्हा क्रोडा अधिकाऱ्या
कार्यालय तथा जिल्हा क्रोडा
परिषद, जालना मार्फत
गुणवंत क्रोडा मार्गदर्शक
गुणवंत क्रोडा मार्गदर्शक
यांच्या कार्याचे योगदानाचे
मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव
व्हावा व शास्त्राहन मिळावे, या
उद्देशाने प्रसन्नार्पण जिल्हा, या
पुरस्कार जिल्हातील ०१ गुणवंत
क्रोडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू
(०१ पुरुष, ०१ महिला व ०१
दिव्यांग खेळाडू) असे एकूण ०१

पुस्तकारासाठी अजं मार्गावण
सले आहेत.
सन २०१४-२५ च्या जि
क्रीडा पुस्तकारासाठी दि.
जुलै २०१४ ते ३० जून २०
सुंदर कालावधीसाठी वर्षा
खेळाडूसाठी मार्गील पाच वष
कामगिरी व क्रीडा मार्गदर्शकास
मार्गील दहा वर्षांची काम
विचारत घेतली जाईल. गुण
खेळाडूने पुस्तकार वष
लगतपुर्व पाच वर्षांपैकी दोन
या जिह्याचे मान्यता प्र
खेळाच्या अधिकृत सध
प्रतिनिधीत्व केले असले पा

क्रिकेट इतिहासात मोठी कामगिरी करत अर्जुन तेंडुलकरचे १०० बळ

मुंबई : सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अनेकदा चर्चेत असतो. अर्जुन त्याच्या वडिलांमुळे नेहमीच चर्चेत येतो, पण क्रिकेटपटू म्हणून त्याला अद्याप म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने गेल्या अनेक हंगामात अर्जुनला संघात सामील करून घेतले. पण त्याला अपेक्षित संधीच मिळाली नाही.

त्यामुळे अलिकडेच मुंबई इंडियन्सने त्याला लखनौ सुपर जायंट्सला स्वाधीन केले. लखनौ कडून अर्जुनला फक्त ५ मार्चने खेळता आले. तसेच, रणजी स्पर्धेतही अर्जुनला मुंबई संघातून अपेक्षित संधी न मिळाल्याने, तो गोवा संघाकडून खेळू लागला. तशाच आता अर्जुन तेडुलकरने आता एक मोठी कामगिरी केला आहे. अर्जुन तेडुलकर सध्या रणजी चषकाध्ये खेळत आहे. तो गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.



सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने वरिष्ठ क्रिकेट मोठा टप्पा गाठला. अर्जुनने हार्विक

देसाईची बळी घेऊन त्याच्या कारकिर्दीतील
१००वा बळी टिपला. अर्जुनने २०२१ मध्ये

मुंबईकडून हरयाणाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात वरिष्ठ क्रिकेटमधील पहिला बळी घेतला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४८, लिस्ट ए क्रिकेटमध्ये २५ आणि टी२० मध्ये २७ बळी घेतले. अर्जुन २०२२ २०२३च्या त्यानिक होमापूर्वी मुंबईत संघाचा अभाव असल्याने गोव्यात लाढा होता. २०२२ मध्ये त्याने राजस्थानविरुद्ध गोव्याकडून रणजी टूर्नामेंट पदार्पण केले. त्याच्या पहिल्या रणजी टूर्नामेंट सामन्यात अर्जुने शतक ठोकले होते. २६ वर्षीय अर्जुनला खेळाडूला २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले. त्यानंतर त्याने २०२३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्जुनला २०२३ मध्ये ४ आणि २०२४ मध्ये फक्त १ सामना खेळाडूला मिळाला. आयपीएलमध्ये त्याच्या नावे केवळ ३ विकेट्स आहेत. त्यानंतर यंदा तो लखनौच्या संघात सामील झाला.

सौ संगीता ताई सोमनाथ गुरव यांचा मशाल चिन्हावर निवडणुकीत उदय

जनतेसाठी २४ तास सेवा देण्याच्या आश्वासन

धाराशिव/प्रतिनिधी : पंधरा वर्षांपासून सक्रिय राजकारणातील अनुभवी आणि खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांच्यासोबत काम करत असलेली सोमनाथ गुरव हे उद्धव



बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते नगरपालिकेतील आहेत तरी त्यांच्या पत्नी सौ संगीताताई सोमनाथ गुरव या मशाल चिन्हावर नगर परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभा आहेत तरी सोमनाथ गुरव यांनी नेहमीच जनतेसाठी २४ तास खुले राहून काम केले आहे नगरपालिकेत विविध विकास कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला हा अनुभव आजचा पुढील कार्यकाळात नागरिकांच्या हितासाठी पूर्णपणे वापरण्याचे त्यांचे ठाम आश्वासन आहे उमेदवारी जाहीर करताना त्यांनी म्हटले की नगरपालिकेतील प्रत्येक विभागात विकास कामे स्वच्छता सार्वजनिक आरोग्य पायभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणे ही त्यांची प्राथमिकता असेल तसेच पारदर्शक प्रशासन आणि प्रत्येक नागरिकापर्यंत न्याय सेवा पोहोचवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे सोमनाथ गुरव यांच्या नेतृत्वाखालील मशाल गटाचे उद्दिष्ट नगरपालिकेत सकारात्मक बदल घडवून आणणे प्रत्येक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि प्रत्येक समस्या जनतेच्या दृष्टीने सोडवणे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले की सोमनाथ गुरव हे नेहमीच आपल्यासाठी कार्यरत राहिले आहेत आता निवडणुकीत संधी मिळाल्यामुळे शहरात विकास आणि सुव्यवस्था निश्चित दिसेल असे त्यांचे ठाम आश्वासन आहे तरी नागरिकांनी ह्या गोष्टी विचारात घ्याव्या

श्री गणेश शिक्षण संस्था, शिवांश

कौशल्य विकास संस्थेच्या आयुष योग

निसर्गोपचार चिकित्सालयाचे उद्घाटन

लातूर/प्रतिनिधी : शहरातील श्री गणेश शिक्षण संस्था व शिवांश कौशल्य विकास संस्थेच्या आयुष योग निसर्गोपचार चिकित्सालयाचे योगाचार्य विष्णूजी भुतडा यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १८) फित कापून उद्घाटन झाले.

खाडगाव रोड भागातील मुक्तिग्राम व्यवसनमुक्ती केंद्राच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगमहर्षी रमाकांत विष्णुपंत शास्त्री होते. डॉ. जगन्नाथ थेरोळकर, डॉ. मालती कानडे, डॉ. शिवराज निलंगेकर, डॉ. विकास भिकाजीराव निलंगेकर, डॉ. रामचंद्र संग्रामजी गरड (आर्य), डॉ. सिता फडणीस, योगप्रशिक्षक दीपक गटाटग, शिवराज फकागिरे, अशोक महाराज बिरारी, विवेकानंद चामले, सीए आनंद बारपुते, अड. विजय सलारे, श्री गणेश शिक्षण संस्थेचे संस्थापक भागवत बदामे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

योगाचार्य भुतडा यांनी जिवनात निरोगी राहण्यासाठी योग व दिनचर्येचे महत्व सांगितले. आयुर्वेद व निसर्गोपचार हाच सुखी जिवनाचा मूलमंत्र असल्याने युवक व प्रत्येक व्यक्तीसह सर्वांनी योगसाधना करावी, असे आवाहन श्री. भुतडा यांनी केले. जीवन हे अनमोल आहे. प्रत्येकाने व्यानापासून दूर राहावे. योग साधना व साधी जीवनशैली अंगिकारून निसर्गोपचार चिकित्सेद्वारे निरोगी व संपन्न जीवन जगावे, असे मत योगमहर्षी शास्त्री यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आयुष योग निसर्गोपचार चिकित्सालयात उपलब्ध सुविधा व निरोगी समाज घडविण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे संयोजकांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना योग व निसर्गोपचार चिकित्सेसंदर्भात मार्गदर्शन केले.

श्री गणेश शिक्षण संस्थेच्या सचिव निर्मला बदामे, निखिल बदामे, बालाजी नादगे, सागर मलवाडे, प्रेमिला सूर्यवंशी, शंकर शिंदे, विष्णू कांबळे, संजय शिंदे, तन्मय नलवाडे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार

अहमदपूर नगर परिषदेची निवडणुक संपूर्ण ताकदीने लढून जिंकणार

शहराध्यक्ष अमित रेड्डी यांची हकालपट्टी – माजी मंत्री भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील

अहमदपूर/प्रतिनिधी :अहमदपूर दि.(प्रतिनिधी) अहमदपूर नगर परिषदेची निवडणूक भाजप स्वबळावर संपूर्ण ताकतीने लढून जिंकणार असल्याचे मत माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांनी निर्धार व्यक्त करून भाजपाचे अहमदपूर शहराध्यक्ष अमित रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांनी जाहीर केले.

शहरातील सानवी मंगल कार्यालयात अहमदपूर नगर परिषद निवडणुक संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढे बोलताना जिल्हा अध्यक्ष म्हणाले की या नगर परिषद निवडणुकीत भाजप ला विश्वासात घेऊन सन्मानपूर्वक जागा देतील ही अपेक्षा होती. आम्ही शेवट पर्यंत आशावादी होतो. महायुतीचा धर्म



पाळणार होतोत. अनेक त्या संदर्भात बैठका सुद्धा झाल्या परंतु त्यांनी अकेला चलोरे चा नारा अचानक पणे चालू केल्यामुळे भाजपाला स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला . शहराध्यक्षानी अचानक पक्षाला धोका दिल्यामुळे पाच सहा

ठिकाणी आम्हाला उमेदवार देता आले नाही. याचा बदला आम्ही नक्कीच घेणार असुन केंद्रात भाजपा राज्यात भाजपाचे सरकार असून विकासाच्या मुद्दावरच आम्ही संपूर्ण ताकतीने निवडणूक लढून जिंकणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे

जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे. यावेळी माजी पालकमंत्री आ. संभाजी भैर्या पाटील निलंगेकर, आ. रमेश अण्णा कराड, आ. अभिमन्यू पवार, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,गणेश दादा हांके पाटील,

माजी नगराध्यक्ष अॅड.भारत चामे, माजी सभापती अशोक काका केंद्रे, त्रंबक आबा गुड्डे,राजकुमार मजगे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अॅड. स्वप्निल व्हेते,ग्रामीणचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त करून अहमदपूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले. यावेळीभाजपाचे गोविंद गिरी यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी नगर परिषद प्रभारी बसवराज पाटील कौळखेडकर, विक्रम काका शिंदे,जिवणकुमार महेवाड,माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे,वसंत डिगोळे, सज्जन लोणाळे,चंद्रप्रकाश हंगे ,ओम पुणे,चंद्रशेखर डांगे,मणिषा नवने आदिसह भाजपाचे असंख्य पदाधिकारी,नगर सेवक पदाचे सर्व उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारावीनंतर आवड, क्षमता आणि ध्येय जाणूनच करिअरची निवड करा

प्रा. तेजस कराड यांचे आवाहन; लातूर एमआयटीत करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न

लातूर/प्रतिनिधी : २१ व्या शतकाच्या नॉलेज इकॉनॉमीमध्ये एकाच पदवीवर करिअर उभे राहण्याचे दिवस संपले असून सतत शिकणे, कौशल्यवृद्धी आणि स्वतःला अपडेट ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन योग्य करिअरची निवड करावी, असे आवाहन माईर एमआयटी लातूरचे संचालक प्रा. तेजस हनुमंत कराड यांनी केले.

येथील माईर एमआयटी, लातूरच्या करिअर गाईडन्स सेलतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात प्रा. तेजस कराड प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी एमआयटीएसआर दंत महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. यतिश कुमार जोशी, एमआयपी फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, ऑप्टोमेट्री महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. शंकर ससाने, तसेच प्रयाग कराड कॉलेज ऑफ नर्सिंगच्या श्रीमती आशा फुंदे उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना प्रा. तेजस कराड यांनी तैत्तिरीय उपनिषदातील 'स्वाध्यायान्मा प्रमदः' या वचनाचा उल्लेख करत स्व-अभ्यास आणि सतत शिकण्याच्या संस्काराचे



महत्त्व अधोरेखित केले. आजची शिक्षणपद्धती गुणापुरती मर्यादित झाल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांना प्रश्न केला, आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय की फक्त गुण मिळवायला तयार करत आहोत? विद्यार्थ्यांनी घोकपट्टी टाळून व्याख्यात्मक विचार, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बारावीनंतर करिअरच्या संधी केवळ एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंगपुरत्याच मर्यादित न ठेवता उद्योगमुख क्षेत्रांची माहिती देणे ही पालक व शिक्षकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची वाढती मागणी असल्याचे सांगत त्यांनी दंत चिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरेपी, ऑप्टोमेट्री, हॉस्पिटल

मॅनेजमेंट, क्लिनिकल रिसर्च यांसारख्या शिक्षणातील करिअर संधींकडे लक्ष वेधले वेधले. अनेक विद्यार्थ्यांना मी कोण? मला काय जमत? आणि मी हे का करतोय? यांची स्पष्टता नसल्याने त्यांच्यातील तणाव आणि असंतोष वाढतो. विद्यार्थ्यांना स्वतःचा मार्ग शोधण्यास सक्षम करणे ही सर्वांची सामाईक जबाबदारी आहे. कौशल्यधाराित शिक्षण, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, एआय आणि डिजिटल साक्षरता या नव्या युगातील आवश्यक गरजा असल्याचे प्रा. कराड यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. यतिश कुमार जोशी यांनी दंत वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णोपचारातील वाढत्या संधींबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. सुभाष खत्री यांनी फिजिओथेरेपी क्षेत्रातील

शिक्षण, उपचारातील उपयोगिता व करिअरच्या व्यापक संधींची माहिती दिली. एमआयटी करिअर गाईडन्स सेल प्रमुख श्री. बळीराम हांडगे यांनी वैद्यकीय व पॅरामेडिकल क्षेत्रामधील विविध करिअर पर्याया बाबत सखोल माहिती दिली.

श्रीमती आशा फुंदे यांनी नर्सिंग क्षेत्रातील जागतिक मागणी, नोकरीच्या संधी यावर प्रकाश टाकला. श्री. शंकर ससाने यांनी ऑप्टोमेट्रीमधील शिक्षण, नोकरी आणि स्वतंत्र व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. मानसोपचार तज्ज्ञ श्री. संदेश नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, ताण-तणाव व्यवस्थापन आणि योग्य मनःस्थिती राखण्याचे गुपित सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर सोनवणे यांनी केले, तर आभार श्रीमती राधा चाटे यांनी मानले. लातूर जिल्ह्यातील सुमारे ६० महाविद्यालयांमधील प्राचार्य व प्राध्यापकांनी या मेळाव्यास उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी हनुमंत नलवाडे, वर्षा ढाकणे, धनंजय कुलकर्णी, गोविंद फड, नय्युम शेख, नामदेव घोडके, बालासाहेब सरवदे व कृष्णा केंद्रे यांनी परिश्रम घेतले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दोन दिवसीय संशोधन कार्यशाळा संपन्न!

नाशिक/प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रा. राम ताकवले संशोधन व विकसन केंद्र आणि ज्ञानस्त्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "Research Visibility, Ethical Publishing and Use of AI Tools in Research" (संशोधन दृश्यमानता, नैतिक प्रकाशन आणि संशोधनात ए. आय. साधनांचा वापर) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर दिनांक १९ आणि २० नोव्हेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. राज्यभरातील ९१ संशोधक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला.

विद्यापीठाच्या यश इन सभागृहात झालेल्या कार्यशाळा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी



विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. व्यासपीठावर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व केंद्रीय विद्यापीठ, हरियाणाचे ग्रंथपाल प्रा. संतोष सी. एच, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या तथा प्रा. राम ताकवले संशोधन व विकसन केंद्राच्या प्रमुख प्रा. डॉ. संजीवनी महाले, विद्यापीठ ज्ञानस्त्रोत्र केंद्राचे प्रमुख डॉ. प्रकाश बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी संशोधन लिखाणात संशोधकाने नैतिकता तर पाळलीच पाहिजे परंतु त्यात त्याचा स्वतःचा एक वेगळा बाणा दिसला पाहिजे. त्यात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे न्याय स्पष्टीकरण त्यास देता आले पाहिजे. एआय आणि तंत्रज्ञानाच्या या युगात बाह्यप्रेरणेपेक्षा स्वयंप्रेरणेने काम करत संशोधकाने आपल्या संशोधनातील

ज्ञान कालबाह्य होण्याच्या आत संशोधन कार्य लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन देखील त्यांनी शेवटी केले.

विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रातील संगणक प्रयोगशाळेत सहभागी संशोधकांना सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले. त्यात प्रामुख्याने प्रभावी ऑनलाईन शोध तंत्र आणि धोरणे, संशोधन आणि प्रकाशन कार्यासाठी

साधने आणि मुक्त प्रवेश संसाधने, नीती, नियम आणि साधनांच्या संदर्भात साहित्यिक चोरी टाळणे, प्रीडेटरी नियतकालिकांची ओळख: उपयुक्त साधने, मानके आणि तंत्रे, उद्गार मेट्रिक्स: इम्पॅक्ट फॅक्टर, १० इंडेक्स, २० इंडेक्स, अल्ट्रामेट्रिक्स या विषयांवर प्रात्यक्षिक आधारित व्याख्यान देण्यात आले. या सत्रांसोबतच उपयुक्त सूचना, चर्चा आणि कार्यशाळेंतनंतरचे असाइनमेंट्स यावरही मार्गदर्शन करण्यात आले. समारोपप्रसंगी सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. डॉ. भागवत कराडकर, श्री. संदीप किजवे व श्रीमती शुभांगी पाटील या सहभागी संशोधकांनी कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. वसुदेव राउत यांनी सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन केले.

Name of change Declaration

Here in this advertise i am declaring that i have change My Name which was : **SOMWANSHI BALIRAM DYANANOBA** TO: **BALIRAM DYANANOBA SOMVANSI**

Hence for this Declaration i will be known by this name and will use **SOMWANSHI BALIRAM DYANANOBA** in future the same will used by my family husband /wife, children and relative. **OLD NAME :- SOMWANSHI BALIRAM DYANANOBA** **NEW NAME :- BALIRAM DYANANOBA SOMVANSI** Address - At Post Jalkot Taluka Tuljapur DIST. Dharashiv. -413602 Adhar n.-322289664140 Mob.9067111992

Name of change Declaration

Here in this advertise i am declaring that i have change My Name which was : **SHAIKH SADIQ AHMED** TO: **SADEK AHMED PATEL**

Hence for this Declaration i will be known by this name and will use **SHAIKH SADIQ AHMED** in future the same will used by my family husband /wife, children and relative. **OLD NAME :- SHAIKH SADIQ AHMED** **NEW NAME :- SADEK AHMED PATEL** Address - Kazi Patta Sultanpura Osmanabad DIST. Osmanabad. -413501 Adhar n.-337328175077 Mob.8208194006

Name of change Declaration

Here in this advertise i am declaring that i have change My Name which was : **SADIKH AHMED SHAIKH** TO: **SADEK AHMED PATEL**

Hence for this Declaration i will be known by this name and will use **SADIQ AHMED SHAIKH** in future the same will used by my family husband /wife, children and relative. **OLD NAME :- SADIKH AHMED SHAIKH** **NEW NAME :- SADEK AHMED PATEL** Address - Kazi Patta Sultanpura Osmanabad DIST. Osmanabad. -413501 Adhar n.-337328175077 Mob.8208194006

Name of change Declaration

Here in this advertise i am declaring that i have change My Name which was : **MUJAWAR AASEFKHA GALEFKHA** TO **ASIFKHA GALIFKHA MUJAWAR**.

Hence for this Declaration i will be known by this name and will use . in future the **ASIFKHA GALIFKHA MUJAWAR** will used by my family husband /wife, children and relative. **OLD NAME :- MUJAWAR AASEFKHA GALEFKHA**. **NEW NAME:- ASIFKHA GALIFKHA MUJAWAR**. Address :- SHIVAJI NAGAR. WASHI, TA. WASHI, DIST. OSMANABAD -413503 AADHAR NO.- 726633222090 Mob. No.-9421306786

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव

ई-निविदा सुचना क्र.०८ सन २०२५/२६

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव (दूरध्वनी क्र. ०२४७२-२२२८८२/८३) हे ब-१ योग्य त्या कंत्राटदार यांचेकडून २ (दोन) कामासाठी ऑनलाईन निविदा मागवित आहेत.

वेबसाईट:-<http://mahatenders.gov.in> व <https://pwd.maharashtra.gov.in>

स्वाक्षरीत/-
कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग,
धाराशिव.

लातूर शहर महानगरपालिका, लातूर

मुख्य कार्यालय-मैन रोड, लातूर

बांधकाम विभाग

ई-मेल:mcclaturgmail.com

जा.क्र.लामनपा/बांध./१३०५/२०२५

जाहीर प्रगटन

दिनांक : २०/११/२०२५

ज्याअधी खराब रस्ते व रस्त्यावरील खडे झालेले होणारे अपघात व मृत्यू याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका क्र.७९/२०१३ ची सुनावणी दि.१३/१०/२०२५ रोजी संपन्न झाली असून सदर सुनावणी दप्त्यान मा. उच्च न्यायालयाने आदेश पातिल केले आहेत. त्यानुसार लातूर महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्ड्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही तसेच खड्ड्यामुळे मृत्युमुखी अथवा अपघातग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देणेबाबत कार्यवाही करण्याच्या दृष्टीने समितीची स्थापना करणेबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिकेच्या मालकीचे व अखत्यारीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी अथवा अपघातग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई देणेबाबत कार्यवाही करण्याच्या दृष्टीने जनहित याचिका क्र.७९/२०१३ च्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.

अ. क्र.	पदनाम	समितीमधील पद
१.	आयुक्त, लातूर शहर महानगरपालिका, लातूर	अध्यक्ष
२.	सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर	सदस्य
३.	उपायुक्त, लातूर शहर महानगरपालिका, लातूर	सदस्य
४.	शहर अभियंता (सा. बां.), लातूर शहर महानगरपालिका, लातूर	सचिव
५.	कार्यकारी अभियंता (पा. पु.), लातूर शहर महानगरपालिका, लातूर	सदस्य
६.	पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर	सदस्य
७.	पोलीस निरीक्षक (महानगरपालिका हद्दीतील संबंधित पोलीस ठाणे)	सदस्य
८.	मुख्य स्वच्छता अधिकारी, लातूर शहर महानगरपालिका, लातूर	सदस्य
९.	शाखा अभियंता (सा. बां.), लातूर शहर महानगरपालिका, लातूर	सदस्य

तरी लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मालकीचे व अखत्यारीत रस्त्यावरील खड्ड्यांबाबत लातूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय तसेच mcclatur.org या वेबसाईट वर तक्रार दाखल करता येईल (लेखी किंवा Online स्वरूपाने).

स्वाक्षरीत
उपायुक्त,
लातूर शहर महानगरपालिका, लातूर.

